

#### November 13, 2024

To,
Corporate Relationship Department
BSE Ltd.
P. J. Towers,
Dalal Street,
Mumbai- 400001

Sub: Newspaper Publications of Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper publication of Un-audited Financial Results of the company for the quarter and half year ended September 30, 2024 approved in the meeting of Board of Directors of the company held on Tuesday, November 12, 2024 published in Financial Express and Mumbai Lakshadeep on Wednesday, November 13, 2024.

You are requested to take note of the above for your records.

Thanking you, Yours faithfully,

For Ganga Papers India Limited

Prerna Maheshwari (Company Secretary & Compliance Officer)

Encl: a/a

### GANGA PAPERS INDIA LTD.

CIN: L21012MH1985PTC035575

City Office D-8, Sanskriti Prangan Society, S. No. 131 Baner-Balewadi Road, Baner, Pune - 411045 E-mail: info@gangapapers.com

Website: www.gangapapers.com

**FINANCIAL EXPRESS** 

## **GANGA PAPERS INDIA LIMITED**

Regd. Off: 241, Village Bebedohal, Tal. Maval, Pune-410506 Email:- compliance.gpil@gmail.com; Website:- www.gangapapers.com CIN:- L21012MH1985PTC035575 **Unaudited Standalone Financial Results** for the quarter and half year ended 30th September, 2024 Rs. in Lacs

Doutioulous	Quarter ending	Six Month ending	Quarter ending	Year ending			
Particulars	30-09-2024	30-09-2024	30-09-2023	31-03-2024			
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
Total income from operations (net)	5,731.55	12,304.92	5,693.70	24,549.86			
Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax	34.45	65.33	27.11	147.78			
Net Profit/ (Loss) for the period after tax		i i					
(after Extraordinary items)	34.45	65.33	27.11	147.78			
Equity Share Capital	1,078.89	1,078.89	1,078.89	1,078.89			
Reserves (excluding Revaluation Reserve as shown							
in the Balance Sheet of previous year)	-	-		1,831.94			
Earnings Per Share (before extraordinary items)							
(of Rs.10/- each)Basic and Diluted	0.32	0.61	0.25	1.37			
Earnings Per Share (after extraordinary items)							
(of Rs.10/- each)Basic and Diluted	0.32	0.61	0.25	1.37			
Note: The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock							

Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websites.

> By Order of the Board For Ganga Papers India Limited

> Ramesh Kumar Chaudhary (Chairman & Director) DIN: 00080136

ENWORLD Envair Electrodyne Ltd.

Date: 12.11.2024

Place : PUNE

## ENVAIR ELECTRODYNE LIMITED

## Registered Office: Office no. 123, Wing A, Sohrab Hall, 21, Sasoon Road, Pune - 411001

Half Year ended 30 September 2024

CIN: L29307MH1981PLC023810 Extract of Unaudited Standalone Financial Results of Envair Electrodyne Limited For the Quarter and

Sr	Particulars	Quarter Ended			Half Year	Year Ended	
No.		30/09/2024 Unaudited	30/06/2024 Unaudited		30/09/2024 Unaudited	Marin Marin Control	31/03/2024 Audited
1	Total Income from operations	33.32	20.46	32.12	53.78	49.71	69.18
2	Net Profit from ordinary activities before tax	23.94	13.87	-10.06	37.81	-5.92	-109.54
3	Net profit for the period after tax (PAT)	23.94	13.87	-8.96	37.81	-10.02	-81.46
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and other Comprehensive income after tax)	23.94	13.87	-8.96	37.81	-10.02	-81.46
5	Paid-up Equity Share Capital (Face Value per share Rs 10/-)	464	464	464	464	464	464
6	Other Equity	7.77	100	100		****	*******
6 7	Earnings per equity share (Face Value of Rs. 10/- each) Basic Diluted	0.52 0.52	0.30 0.30	-0.19 -0.19	0.81 0.81	-0.22 -0.22	-1.76 -1.76

1. The above unaudited financial results for quarter ended 30th September 2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th November, 2024.

2. These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.

Corresponding figures of the previous quarter/year have been regrouped, recasted and reclassified to make them comparable wherever necessary.

By order of Board of Directors For Envair Electrodyne Limited

Place: Chandigarh Date: 12-11-2024

## **Public Notice**

Notice is hereby given that the documents bearing Original Sale Deed Dated 30/04/2011 executed between Mangesh Shridhar Bhavkar and 1) Kumar Vilas Paygude, 2) Sameer Vilas paygude registered at Haveli 15, Pune has been misplaced and not traceable yet. The report of the same has been lodged at the Sinhagad road police station on 11/11/2024 vide report no- 161669-2024. If found kindly inform to at Canara Bank Khadakwasla Branch, CWPRS Campus, Singhad Road, Khadakwasla, Mobile no 8853956006

Description of Lost / Misplaced Original Documents

All that piece and parcel of the Deed executed by Mangesh Shridhar Bhavkar in favour of Kumar Vilas Paygude and Sameer Vilas paygude doc No. 3938 of 2011 which is being constructed at Haveli 15 within the jurisdiction of village Pune, Taluka Haveli, District Pune state

### **Tricom Fruit Products Ltd** Regd. Office: Gat No 336,338-341, Village Andon Taluka Khandale, Shirval,

Pandarpur Road, Dist Satara-415521. CIN L67120PN1995PLC139099 **eSTATEMENT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR** Fruit Products THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024 (Rs. In Lakhs)

Particulars	Quarter Ended 30.09.2024 Unaudited	Quarter Ended 30.09.2023 Unaudited	Year Ended 31.03.2024 Audited
Total Income from Operation (net)	0.00	0.00	0.00
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	0.00	0.00	0.00
Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	0.00	0.00	0.00
Profit/(Loss) before tax from Discontinuing operation	(19.04)	(2.10)	(15.76)
Equity Share Capital	1909.41	1909.41	1909.41
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	(10573.14)	(10538.11)	(10549.00)
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs.10/- each)  1. Basic: 2. Diluted:	1,000,000,000	(0.01) (0.01)	(0.08) (0.08)
Earnings Per Share (After extraordinary items) (of Rs. 10 /-each) 1. Basic:		(0.01)	(0.08)

### 2. Diluted: Note:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements)Regulations, 2015. The full format of Standalone Financial Results is available on the website of the Company at www.tricomfruitproduts.com and on the

website of Stock Exchange i.e. www.bseindia.com For Tricom Fruit Products Ltd

(0.10)

Date:12.11.2024

Place:- Mumbai

Prakash Dattatraya Naringrekar Resolution Professional Reg. No. IBBI/IPA-002/IP-N000270/2017-18/10783

Chetan Kothari CFO & Director DIN: 00050869

(0.08)

(0.01)

# **IDFC FIRST Bank Limited**

**IDFC FIRST** CIN: L65110TN2014PLC097792 Registered Office: KRM Towers, 7th Floor, Harrington Road, Chetpet, Chennal - 600031, TEL: +91 44 4564 4000 | FAX: +91 44 4564 4022.

Authorized Officer - Mr. Arpit Jain | Contact Number - 6261105099 Authorized Officer - Mr. Abhishek Pawar | Contact Number - 9029671255

### PROPERTY FOR SALE UNDER PROVISIONS OF SARFAESI ACT. 2002 BY PRIVATE TREATY

Whereas the Authorised Officer of IDFC FIRST Bank Ltd has taken the Possession u/s 13(4) of the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002 (The SARFAESI Act, 2002) of the property being "All The Piece And Parcel Of The Property Consisting Of Office No. 47, 48, 49, 55, 56, 3rd Floor, Total Area Admeasuring About 904 Sq. Ft., And Passage Area Admeasuring 436 Sq. Ft., Totally Area Admeasuring 1340 Sq. Ft. I.E. 124.49 Sq. Mtrs., Built Up Its Pcmc Milkat No. 01718.00 (The Area Admeasuring Jointly 2731 Sq. Ft., Of Shop No. 47 To 56 Out Of Its Area Admeasuring 340 Sq. Ft., Of Shop No. 47, 48, 49, 55 & 56) In The Building Known As Jay Towers, Sr. 154/5/2, Cts No. 5130/1 To 95, 5130, Village Akurdi, Tal. - Haveli, Pune, Maharashtra - 411019.North Existing Building In The Said Property, South Mumbai Pune Road, East Existing Building In The Said Property And Open Land & West Nala And Highway Tower Building" ("the Secured Asset") with respect to Loan Account No. 22247946 of Jeetendra Jayavant Datir, Sima J Datir & Sima Garments (Borrowers). The Authorised Officer has received an expression of interest from a prospective purchaser towards purchase of the above mentioned Secured Asset under the SARFAESI Act. Now, the Authorised Officer is hereby giving the Notice to Sale of the aforesaid property by Private Treaty in terms of rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002. The Sale will be on "AS IS WHERE IS BASIS and AS IS WHAT IS BASIS\*

Mortgaged "All The Piece And Parcel Of The Property Consisting Of Office No. 47, Property 48, 49, 55, 56, 3rd Floor, Total Area Admeasuring About 904 Sq. Ft., And Address Passage Area Admeasuring 436 Sq. Ft., Totally Area Admeasuring 1340 Sq. Ft. I.E. 124.49 Sq. Mtrs., Built Up Its Pcmc Milkat No. 01718.00 (The Area Admeasuring Jointly 2731 Sq. Ft., Of Shop No. 47 To 56 Out Of Its Area Admeasuring 340 Sq. Ft., Of Shop No. 47, 48, 49, 55 & 56) In The Building Known As Jay Towers, Sr. 154/5/2, Cts No. 5130/1 To 95, 5130, Village Akurdi, Tal. – Haveli, Pune, Maharashtra – 411019. North Existing Building In The Said Property, South Mumbai Pune Road, East Existing Building In The Said Property And Open Land & West Nala And

Highway Tower Building" Reserve Price Rs. 1500000.00/- (Rupees Fifteen Lakhs Only)

Auction date of Private Treaty | 30-November-2024

The Borrower and Co Borrower are hereby notified to pay the sum as mentioned in the demand notice i.e Rs. 5893362.63/- (Rupees Fifty Eight Lakhs Ninety Three Thousand Three Hundred Sixty Two and Paise Sixty Three Only) along with interest and ancillary expenses before 30-November-2024, failing which the property will be sold by Private Treaty.

Date: 13.11.2024 Place : Pune

**Authorised Officer** IDFC FIRST Bank Limited



Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs.10/- each)

MITCON Consultancy & Engineering Services Limited

Registered Office: First Floor, Kubera Chambers, Shivajinagar, Pune-411 005, Maharashtra, India Phone: +91-20-2553 4322, 2553 3309 Email: cs@mitconindia.com Website: www.mitconindia.com CIN: L74140PN1982PLC026933

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024 (₹ Lakhs) Standalone Consolidated Sr. **Particulars** No. Half Year Half Year Quarter Quarter Quarter Quarter Ended Ended Ended Ended Ended Ended September 30, September 30, September 30, September 30, September 30, September 30, 2024 2023 2024 2024 Unaudited Unaudited 1,584.52 2,694.51 2,453.81 2,862.73 5,369.51 3,624.12 Total income from operations 2 Net Profit / (Loss) for the period before tax, exceptional and / or 297.05 476.97 326.45 223.49 461.47 286.28 Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or 297.05 476.97 326.45 235.78 433.37 286.61 extraordinary item & share of Associate) Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or 321.45 238.87 153,20 444.90 80.04 205.25 extraordinary item and share of Associate) Total comprehensive income for the period (comprising profit / (loss) 201.47 320.32 243.85 292.18 413.39 111.15 for the period (after tax) and other comprehensive income (after tax) 1,449.88 1,342.15 1.449.88 1,342.15 Equity Share Capital 1,449.88 1,449.88 6 Total Reserves including non-controlling interest (excluding 11,416.04 11,416.04 10,061.93 12,552.56 12,552.56 10,633.57 Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs:10/- each) Basic (₹) 1.49 2.33 1.78 1.11 3.23 0.60 1.37 2.15 1.78 1.03 2.98 0.60 Diluted (₹)

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly and half year Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com) and Company's website (www.mitconindia.com)

2.33

2.15

1.78

1.78

1.49

1.37

For MITCON Consultancy & Engineering Services Limited

1.11

1.03

3.23

2.98

0.60

0.60

Place: Pune

Anil Nagpal

.....Certificate Holder

DIN-01302308

Managing Director

FORM NO. 14

[See Regulation 33(2)]

GOVT OF INDIA DEBTS RECOVERY TRIBUNAL-2,

No. 4, First Floor, Jeevan Mangal Buildin

Residency Road, Bengaluru-560 025.

**DRC NO: 10379** 

The Federal Bank Limited,

Belgaum.

Versus

Others

Ugar Khurd Branch, Athani Tg.

Sri. Bajirao Sandipan Patil and

1. Sri. Bajirao Sandipan Patil R/o Bhagyanagari, Bibawevadi, Pune-37 Maharashtra State.

2. Sri. Vivek (Deceased)

W/o Late Vivek Joshi R/o

2 a. Smt. Dhirottama

Maharashtra State.

Pune-411 004.

**DEMAND NOTICE** 

Since dead represented by his LRs

Bhagyanagari Bibaweyadi, Pune-37

2b. Smt. Bhagyashri (Deceased) Since dead represented by her LRs

2b(1) Sri. Bhalachandra Vinayaka Joshi (Husband of Defendant No. 2b) R/o Flat No. 7, Samateshwar Co-op Housing Society Kelkar Marg. Opp. Old Kamataka High School S. No. 106/3, Erandawana Pune-

2b(2) Sri. Vinayaka Bhalachandra Joshi (S/o Defendant No. 2b) R/o Flat No. 7, Samateshwar Co-op Housing Society Kelkar Marg, Opp. Old Karnataka High School S. No. 106/3, Erandawana Pune- 411004. 2b (3) Smt. Vaishali Pramod Joshi (D/o Defendant No. 2b) R/o Lane No. 9, Prabhat Road Erandawana,

In View of the Recovery Certificate

issued in O.A No. 342/2004 passed by

the Presiding Officer, DRT, Bangalore

an amount of Rs. 12.35.830/- (Rupees Twelve Lakhs Thirty Five Thousand

Eight Hundred Thirty Only) is due

against you along with interest and

costs from the date of O.A. till

You are hereby called upon to deposit the above sum within 15 days of the receipt of the notice, failing which

the recovery shall be made as per

In additions to the sum aforesaid you

a) Such interest as is payable for the

period commencing immediately

after this notice of the execution

 b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of the

notice and other process that may be

Given under my hand and the seal of

Note: Attention is invited to Rule 16 of

the Second Schedule of the Income

Tax Act 1961 read with recovery of

Debts Due to Banks and Financial

Institutions Act, 1993 which is

reproduced below: "Rule 16(1) where

a notice has been served on a

defaulter under Rule 2, the

defaulter or his representative or his

representative in interest shall not be

competent to mortgage, charge, lease

or otherwise deal with any property

belonging to him except with the

permission of the debts recovery

officer nor shall be any civil court issue

any process against such property in

execution of a decree for the payment

2. Where an attachment has been

made under this schedule any private

transfer or delivery of the property

attached or of any interest therein and

any payment to the defaulter or any

debt, divided or other monies contrary

to such attachment, shall be void, as

against all claims enforceable under

Sd/- RECOVERY OFFICER - 1

**DEBTS RECOVERY TRIBUNAL-2** 

Bangalore.

of money.

the attachment.

taken for recovering the amount due.

the Tribunal on 30th August 2017.

will be liable to pay:

proceedings in OA

......Defendants

Karnataka

Date: 12 November, 2024

Basic (₹)

Diluted (₹)

Ms. Ankita Agarwal Company Secreatray & Compliance Officer

## **RBL**BANK apno ka bank

#### DDI DANIVIINAITED KRL BANK LIMITED

Registered Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416001 Branch Office at: The RBL Bank Ltd, Ground Floor Shop No 5, ICC Trade Centre, Senapati Bapat Marg, Pune-411016

(UNDER SARFAESI ACT, 2002)

E-AUCTION SALE NOTICE

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSET CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND

ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("SARFAESI ACT") READ WITH RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("RULES") Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower, Guarantor (s) and Mortgagor (s) that the below described immovable properties mortgaged/charged (collectively referred as "Property") to RBL Bank Ltd. ("Secured Creditor/Bank"), the Symbolic Possession of which has been taken by the Authorised Officer of the Bank under section 13(4) & section 14 of the SARFAESI Act read with the Rules, as detailed hereunder, will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "Without

Recourse Basis" on 20/12/2024, for recovery of the Bank's outstanding dues plus interest as detailed hereunder under Rules 8 and 9 of the Rules by inviting bids as per below e-auction schedule: Brief Description of Parties, Outstanding dues and Property horised

Name of the Borrower & Guarantor (s)	Details of Property(ies) & Mortgagor	Amount as per Demand Notice Date of Demand & Possession Notice under SARFAESI Act	Inspection Date and Time	Reserve Price EMD Bid Increase Amount	Date/ Time of E-Auction	Last Date for Receipt of Bids along with documents	Name of Authorised Officer/ Phone No./ Email Id
Mr. Mahesh Balkrushna Hatkar     (Applicant & Mortgagor),     Mrs. Gayatri Mahesh Hatkar     (Co-Applicant & Mortgagor)	Property owned by: Mr. Mahesh Balkrushna Hatkar & Mrs. Gayatri Mahesh Hatkar All the piece and parcel of immovable property and construction thereupon bearing Gate No- 94/9, Paiki, Plot No-07, 78.95 Sq.Mtr (Unit No-1, 39.47 Sq.Mtr.) At Mouje Shinganapur, Tal- Karveer, Dist-Kolhapur-	Rs.11,51,728/- (Rupees Eleven Lakhs Fifty-One Thousand Seven Hundred Twenty- Eight Only)	26/11/2024 between 11:00 A.M.	RESERVE PRICE Rs. 19,72,000.00 (Rupees Nineteen Lakhs Seventy-Two Thousand Only) EMD:	20/12/2024 Between 02:00 PM.	On or Before	
Address of Correspondence Gate No- 94/9, Paiki, Plot No-07, 78.95	416010. Which is bounded and surrounded by Towards East - Plot No-6, Unit No-2	Demand notice dated 09/05/2024	to 12:00 P.M.	10% Reserve Price Bid Increase	To 03:00 PM.	19/12/2024 upto 5:00	į.
Sq.Mtr (Unit No-1, 39.47 Sq.Mtr.) At Mouje Shinganapur, Taluka Karveer, Dist-Kolhapur-416010	Towards South - Gat No 94/10 Towards West - Plot No-6, Unit No-2 Towards North - Road	Date of Symbolic Possession 22/07/2024	12.00 F.W.	amount: Rs.50,000.00 (Rupees Fifty Thousand Only)			
Ramesh Shrikant Ghasti     (Applicant & Mortgagor)     Mahadevi Ramesh Ghasti     (Co-Applicant & Mortgagor)  Address of Correspondence  Plot No.32, Unit No. A Renuka Mandir,	Property Owned by Mr. Ramesh Shrikant Ghasti and Mrs. Mahadevi Ramesh Ghasti All the piece and parcel of Residential Property bearing Row House Unit No. A admeasuring about 61.00 Sq. Mtrs. (together with construction of 2 floors) admeasuring about 86.95 Sq. Mtrs. i.e. 936.00 Sq. Fts. Built-up), Gram Panchayat Property No.2495, Unit No. A, Sl.No.6639, constructed on Plot	Rs.27,08,588/- (Rupees Twenty Seven Lakhs Eight Thousand Five Hundred Eighty Eight Only) Demand notice dated 02/07/2022	26/11/2024 between 11:00 a.m. to	RESERVE PRICE Rs.28,00,000.00/- (Rupees Twenty- Eight Lakhs Only) EMD: 10% Reserve Price Bid Increase	20/12/2024 Between 02:00 PM. To	On or Before 19/12/2024 upto 5:00	Pandurang Ki Email address:
Gat No.169/20B MIDC Gokul, Gokul Shirgaon, Kolhapur 416234	No.32 (admeasuring 222.00 sq. mtrs.) of R.S.No.169/20/B, KIT Area, MIDC Gokul, Mouje Gokul Shirgaon, Taluka Karveer, District Kolhapur 416234. Which is bounded and surrounded by Towards East - Plot No.27,28 and 29. Towards South - Property of Unit No. B, Towards West - Road, Towards North - Remaining property of Gat	Date of Symbolic Possession 25/09/2024	12:00 p.m.	amount: Rs.50,000.00 (Rupees Fifty Thousand Only)	03:00 PM.		Pandurang Katkar (Mobile No. : 95 nail address: Pandurang.Katkar@
Mr. Deepak Maruti Bhosale     (Applicant & Mortgagor)     Mrs. Anuja Deepak Bhosale     (Co-Applicant & Mortgagor)  Address of Correspondence     C. S. No. 95, Asuria Paria Turf Thans	No.169/20/B. Property Owned by Mr. Deepak Maruti Bhosale & Mrs. Anuja Deepak Bhosale All piece and parcel of Residential Property bearing C S No. 95 situated at Village - Mouje Asule Porle, Taluka Panhala District Kolhapur, Total admeasuring 132.3 Sq Mtrs (1424 Sq Ft) alongwith building constructed thereon (admeasuring 213.75 Sq Mtrs-	Rs.23,49,406.64/- (Rupees Twenty- Three Lakhs Forty- Nine Thousand Four Hundred Six and Sixty-Four Paises Only)	26/11/2024 between 11:00 a.m.	RESERVE PRICE Rs.13,90,000.00 (Rupees Thirteen Lakhs Ninety Thousand Only) EMD: 10% Reserve Price	20/12/2024 Between 82:00 PM. To	On or Before 19/12/2024	545244646) rblbank.com
C S No. 95, Asurle Porle Turf Thane, Taluka Panhala District Kolhapur, Maharashtra-416229	2300 Sq.fts). Which is bounded and surrounded	Demand notice dated 19/12/2023 Date of Symbolic Possession 07/06/2024	to 12:00 p.m.	Bid Increase amount: Rs.50,000.00 (Rupees Fifty Thousand Only)	-03:00 PM.	upto 5:00	
Mr. Vishal Shivaji Padekar     (Applicant & Mortgagor)     Mr. Shivaji Bandu Padekar     (Co-Applicant & Mortgagor)     Mrs. Alka Shivaji Padekar     (Co-Applicant & Mortgagor)	Property Owned by Mr. Shivaji Bandu Padekar All the piece and parcel of the immovable property being, Grampanchayat Milkat No. 2434, Gat No. 425 Paiki 104.00 Sq. Mtr At Shahu Nagar, Mouje Chandur Taluka Hatkanangale, District Kolhapur-416116 land is bounded and surrounded by Towards East - Road	Rs.14,99,125.80/- (Rupees Fourteen Lakhs Ninety-Nine Thousand One Hundred Twenty- Five and Eighty Paises Only)	26/11/2024 between 11:00 a.m.	RESERVE PRICE Rs.19,81,000.00 (Rupees Nineteen Lakhs Eighty-One Thousand Only) EMD: 10% Reserve Price	20/12/2024 Between 02:00 PM.	On or Before 19/12/2024	
Address of Correspondence	Towards South- Property of Shri Nikam Towards West-Property of Shri Khatod	Demand notice dated 28/05/2024	to 12:00 p.m.	Bid Increase amount:	To 03:00 PM.	upto 5:00	<b>V</b>
Gram Panchayat Milkat No. 2434, Gat No. 425, Galli No. 3 Shahu Nagar A/P Chandur Hatkanangle Kolhapur-416116	Towards North- Property of Shri Kondekar	Date of Symbolic Possession 16/08/2024	o constant Dati	Rs.50,000.00 (Rupees Fifty Thousand Only)			

## Terms and Conditions:

Place: Pune

The E-Auction Sale will be online through e-auction portal. The interested bidders are advised to go through the detailed terms and conditions of auction available on the website of

https://www.bankeauctions.com & https://www.rbibank.com/pdf-pages/news before submitting their bids and taking part in e-auction. It shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the Property and specification before submitting the bid.

The interested bidders shall submit their EMD details and documents through Web Portal: https://www.bankeauctions.com (the user ID & Password can be obtained free of cost by registering name with https://www.bankeauctions.com) through Login ID & Password. The EMD shall be payable through DD at RBL Bank Limited, Ground Floor Shop No 5, ICC Trade Centre, Senapati Bapat Marg, Pune-411016 before 5:00 PM on or before 19/12/2024.

Interested bidders may avail support/ online training on E-Auction from M/s. C1 India Pvt Ltd Contact No: 7291981124/25/26. Contact Person Mr. Bhavik Pandya Mob No: 8866682937, e-mail-ld: gujarat@c1india.com and maharashtra@c1india.com and for any query in relation to Property, they may contact Mr. Pandurang Katkar, Authorised Officer (Mobile No.9545244646 / 8605009225 email: pandurang.katkar@rblbank.com)

The Authorised Officer of the Bank reserves the right to accept or reject any or all bids, & / or to postpone/cancel the auction at any time without assigning any reason whatsoever and his decision in this regard shall be final and binding.

The asset shall not be sold below reserve price.

The EMD shall be refunded only after 02 Working days, without interest, if the bid is not successful. (8) Time and manner of payment:

a) Payment of 25% inclusive of 10% of EMD of the sale amount on acceptance of the offer by the Bank on the same day of acceptance of offer or not later than next working day.

b) Balance within 15 days of the confirmation of sale by the Bank.

In case of default of payment, all amounts paid shall be forfeited, as per provisions of the SARFAESI Act, 2002 and SARFAESI Rules, as case may be.

(9) The above sale shall be subject to the final approval of Bank.

(10) Interested parties are requested to verify/confirm the statutory and other dues like Sales/Property tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/offices. The

Bank does not undertake any responsibility of payment of above dues. (11) The particulars in respect of the Secured Assets specified herein above have been stated to the information of the undersigned who however shall not be responsible for any error,

details in respect of the Secured Assets before submitting tenders. (12) Sale is strictly subject to the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form. (13) The bidders / tenderers / offerers shall improve their further offers in multiples of Rs.50.000/- (Rupees Fifty Thousand Only).

(14) The successful bidder/offerer shall bear all stamp duty, registration fees, and incidental expenses for getting sale certificate registered as applicable as per law. (15) The Authorised Officer has the absolute right to accept or reject the bid or adjourn / postpone / cancel the tender without assigning any reason thereof and also to modify any terms and

misstatement of omission in the said particulars. The prospective purchasers, tenders are therefore requested to check and confirm in their own interest these particulars and other

conditions of this sale without any prior notice.

## STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT

The Borrower, Guarantor(s) and Mortgagor(s) are hereby notified to pay the aforementioned sum along with further interest thereon plus penal and other interest and amounts as per the Transaction Documents before the date of E-Auction failing which, the Property will be auctioned/sold to recover the outstanding dues. Sd/ Date: 12/11/2024 **Authorised Officer** 

RBL Bank Ltd. 



मुंबई, दि.१२ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाने (एसटी) निवडणुक आयोगाला आणि पोलिस प्रशासनाला ९२३२ बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या बस १९ आणि २० नोटहेंबर रोजी प्रासंगिक करारावर देण्यात येणार असून, या कालावधीत निवडणुक साहित्य आणि मतदान यंत्रांची वाहतूक करण्याचे महत्त्वपूर्ण काम या बसद्धारे केले जाणार आहे.

निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे पोहोचवण्यासाठी आणि मतढानानंतर

मतमोजणी केंब्रांवर परत नेण्यासाठी बसची मागणी केली होती. याशिवाय २४५ अतिरिक्त बस पोलिस प्रशासनासाठी देखील उपलब्ध देण्यात येणार आहेत. त्यामुळे निवडणुक काळात पोलिस यंत्रणेला वाहतक आधार मिळेल

## FEDBANK

ज्याअर्थी :

फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालयः युनिट क्र.११०१,११वा मजला, सिः प्लॉट क्र.७१ ए, पवई, पासपोली, मुंबई-४०००८७.

#### ताबा सूचना

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत <mark>फेडबॅंक फायनान्शियल</mark> सर्विसेस लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ०५ जुलै, २०२४ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि ग्रामिनदारः (१) पंकज प्रदीप पाटील (कर्जदार), (२) तेजस्वी पंकज पाटील (सह−कर्जदार) (३) प्रदीप गोपाळ पाटील (सह-कर्जदार), (४) पल्लवी प्रदीप पाटील (सह-कर्जदार) यान सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक ०४.०७.२५०२४ रोजी देय रक्का ह. २२.७१.७७८/- (रुपये बावीस लाख एकाहत्तर हजार सातशे अठठ्याहत्तर फक्त) अर्था कर्ज खाते क्र.एफईडीआरटीएएसटीएल०४९४२३६ मधील रु.१९,२८,६५६/- (रुपये एकोणीस लाख अट्टावीस हजार सहाशे छपन्न फक्त) आणि कर्ज खाते क्र एफईडीआस्टीएएसटीएल०५०५६३९ मधील रु.३,४३,१२२/- (रुपये तीन लाख त्रेचाळीस हजार एकशे बावीस फक्त) कराराच्या दराने ज्यावरील पुढील व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि अनुषंगिक खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास अस ठरले असून कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा कायघ कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये **१**२ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेतलेला आहे

कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांन फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड यांच्याकडे थकवाकी दिनांक ०४.०७.२५०२४ रोजं देय रक्षम रु.२२,७१,७७८/- (रुपये बावीस लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठ्याहत्तर फक्त अर्थात कर्ज खाते क्र.एफईडीआस्टीएएसटीएल०४९४२३६ मधील रु.१९,२८,६५६/- (रुपर एकोणीस लाख अट्टावीस हजार सहाशे छपन्न फक्त) आणि कर्ज खाते क्र एफईडीआस्टीएएसटीएल०५०५६३९ मधील रु.३,४३,१२२/- (रुपये तीन लाख त्रेचाळीस हजार एकशे बावीस फक्त) कराराच्या दराने ज्यावरील पुढील व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि अनुषंगिक खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसा प्रतिभृत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

#### अनुसूची - १ तारण मालमत्तेचे वर्णन

एच.क्र.१, एस.क्र.१०१ ए, क्षेत्रफळ ०-१०-५० एच.आर., करनिर्धारण ०-०७, घर कर पावती क्र.४२२ मौजे मिरजोळे, पाटीलवाडी, रत्नागिरी-४१५६३९ येथील जागेचे सर्व भाग व खंड चतुसिमा: पुर्व: प्रदीप गोपाळ पाटील व इतर यांची मालमत्ता; पश्चिम: प्रमोद पाटील यांचे घर व मालमत्ता

उत्तर: ग्रामपंचायत रस्ता : दक्षिण: प्रदीप गोपाळ पाटील व इतर यांची मालमत्त दिनांकः १२.११.२०२४ सही/- (प्राधिकृत अधिकारी फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिपिटेड ठिकाण: स्त्नागिरी

#### **GANGA PAPERS INDIA LIMITED**

Regd. Off: 241, Village Bebedohal, Tal. Maval, Pune-410506 Email:- compliance.gpil@gmail.com; Website:- www.gangapapers.com CIN:- L21012MH1985PTC035575 Unaudited Standalone Financial Results

To the quarter and nam year ended ooth ooptomber, 2024										
	Quarter	Six Month	Quarter	Year						
Dantiaulana	ending	ending	ending	ending						
Particulars	30-09-2024	30-09-2024	30-09-2023	31-03-2024						
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited						
Total income from operations (net)	5,731.55	12,304.92	5,693.70	24,549.86						
Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax	34.45	65.33	27.11	147.78						
Net Profit/ (Loss) for the period after tax										
(after Extraordinary items)	34.45	65.33	27.11	147.78						
Equity Share Capital	1,078.89	1,078.89	1,078.89	1,078.89						
Reserves (excluding Revaluation Reserve as shown										
in the Balance Sheet of previous year)	_		_	1 831 94						

(of Rs.10/- each)Basic and Diluted 0.32 0.61 0.25 1.37 Note: The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websites

0.32

0.61

By Order of the Board For Ganga Papers India Limited

0.25

1.37

Date: 12.11.2024 Place : PUNE

TCI

Ramesh Kumar Chaudhary (Chairman & Director DIN: 00080136



Earnings Per Share (before extraordinary items)

Earnings Per Share (after extraordinary items)

(of Rs.10/- each)Basic and Diluted

## TCI INDUSTRIES LIMITED

CIN: L74999MH1965PLC338985

Regd. & Corp. Off.: N. A. Sawant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai - 400 005. Cont.: +91 99200 54847 | Email: tci@mtnl.net.in | Website: www.tciil.in

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्पाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय

विकास वा अध्याल							
		(रु.लाखात, नमु	दु केल्या व्यतिरिक्त)				
	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही				
त्तपशील	३०.०९.२०२४	30.09.7078	३०.०९.२०२३				
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित				
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४१.९४	७७.६७	२६.०१				
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व विशेष साधारण बावपूर्व)	(४३.२१)	(\$8.80)	(३९.९२)				
करपूर्व कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व विशेष साधारण वाबनंतर)	(४३.२१)	(\$४.४७)	(३९.९२)				
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व विशेष साधारण वावनंतर)	(४३.२१)	(\$४.४७)	(३९.९२)				
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(४३.२१)	(\$\%\phi\phi)	(३९.९२)				
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	९०.६७	९०.६७	९०.६७				
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)							
अ. मूळ	(४.८२)	(0\$.5)	(४.४५)				
ब. सौमिकृत	(8.63)	(0\$.5)	(४.४५)				
£							

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.tciil.in) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले.

टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेडकरित सही/

रविशंकर झुनझुनवाल ठिकाण : मुंबई अध्यक्ष व स्वतंत्र संचालक दिनांक : १२.११.२०२४ डीआयएन:००२३१३७९

## हरयाणा कॅपफिन लिमिटेड

सीआयएन:एल२७२०९एमएच५९९८पीएलसी२३६५३९ नोंदणीकृत कार्यालयः पिपे नगर, गाय सुकेळी, एन.एच.-५७, बीकेजी रोड, तालुका-रोहा, जिल्हा-रायगड-४०२५२६ (महाराष्ट्र) वेबसाईट:www.haryanacapfin.com ई-मेल:investors@haryanacapfin.com ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्थवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

तपशील	
अलेखापरिक्षत अलेखापरिक्षत अलेखापरिक्षत अलेखापरिक्षत अलेखापरिक्षत अलेखापरिक्षत अलेखापरिक्षत अलेखापरिक्षत अलेखापरिक्षत   कार्यचलनातून एकूण उत्पन्न ६१५.६९ ४२.३९ ३२४.२० ६५८.०८ ३६५.०० कालावधीकरिता निव्यळ नफा/(तीटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) ६०२.०३ २५.०९ ३५५.५६ ६२७.५२ ३३५.२५ करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) ६०२.०३ २५.०९ ३५५.५६ ६२७.५२ ३३५.२५ करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	संपलेले वर्ष
कार्यबलनातून एकूण उत्पन्न ६५५.६९ ४२.३९ ३२४.२० ६५८.०८ ३६५.०० कालायधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) ६०२.०३ २५.०९ ३५५.५६ ६२७.५२ ३३५.२५ करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) ६०२.०३ २५.०९ ३५५.५६ ६२७.५२ ३३५.२५ करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	34.03.78
कालायधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	लेखापरिक्षाित
कालायधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	४३९.५०
करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (अपरादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) ६०२.०३ २५.०९ ३५५.५६ ६२७.५२ ३३५.२५ करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	
(अपवादात्मक आणि/किंया विशेष साधारण बाम्रनंतर) ६०२.०३ २५.०९ ३५५.५६ ६२७.५२ ३३५.२५ करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	३७७.९५
करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	
	३७७.९५
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) ४५५.५५ ५८.७६ २३२.५६ ४६९.८७ २४७.२५	२८५.७६
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	
(कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि	
इतर सर्वकाष उत्पन्न (करानंतर)) (३९.२४) (८५०७.४९) ६५५५.२० (८५४६.७३) ५५२०५.७९	२५८७३.०५
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य क.५०/- प्रत्येकी) ५२०.८७ ५२०.८७ ५२०.८७ ५२०.८७ ५२०.८७	420.60
	३९५३३.६०
उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.40/- प्रत्येकी) निय्यळ	
नम्यावर (वार्षिकीकरण नाही) ८.६६ ०.३६ ४.४६ ९.०२ ४.७५	4.89
मूळ य सौमिकृत	

- वर्शल वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०५३ च्या कलम ५३३ अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण सहवाचिता त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत तय
- करण्यात आले आहेत. सेवीं (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्य आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्य www.haryanacapfin.com वेवसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bsemdia.com वेवसाईटवर उपलब्ध आहे.

JINDAL ठिकाण : गुरूग्राम दिनांक : ५२ नोव्हेंबर, २०२४

श्रुती राघव जिंदान पुर्ण वेळ संचालिक डीआयएन:०२२०८८९५

Date: 13-11-2024

हरयाणा कॅपफिन लिमिटेडकरित

खातेदार पुढील प्रमाणे आहेत. श्रीम. कुंदा शिमगु बुरेला व इतर राहणार - मौजे - पोमन, नालुका - वसई , जिल्हा - पालघर .

गोमण, तालुका - वसई , जिल्हा - पालघर या स्थळसिमेतील भुमापन क्र. १३७, हिस्सा नं. १ एकुण क्षेत्र ०-९१-०० हे. आर. (९१०० चौ.मी.), आदिवासी खातेदार मिळकत, शेतजमीन ही बिनशेती (अकषीक) - औद्योगिक प्रायोजनार्थ महाराष्ट्र जमीन महसल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरित करणे) नियम, १९७५ अन्वये शासन पूर्वपरवानगी ज्ञापन क्र. आदिवासी जमीन २७अ२४/प्र.क्र.३०*८*/ज-४अ दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ कायम खरेदी कराराने विकत घेण्याचे निश्चित केले आहे. त्या मिळकतीचे

जाहीर नोटीस

कारण जाहीर नोटीस देण्यात येते की, माझे अशील श्री. हिरालाल बी. पाल, यांनी मौजे

तरी या नोटीसीने कळविण्यात येते की वर उल्लेख केलेल्या मिळकती संबंधी अन्य होणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क, हितसंबंध अथवा लेखी साठेकरार, गहाण खत, पोटगी इजमेंटरी राईट, कळवहिवाट, विकसन करारनामा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा कोणताही बोजा असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह ही नोटिस प्रसिद्ध झालेपासून १५ देवसांचे आत आपली लेखी हरकत आमच्याकडे नोंदवावी. या प्रमाणे मुदतीत हरकत न आल्यास अथवा कोणीही आपला दावा सिद्ध न केल्यास या मिळकर्ता संबंधी कोणाचा कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही अथवा असल्यास त्यांनी तो जाणिव पुर्वक सोडुन दिलेला आहे , असे समज़ुन माझे अशील सदरचा व्यवहार पूर्ण करतील, मुदती नंतर आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही हे सर्वास कळावे.

#### सही/-ॲड. प्रियांका आर. सावंत ( ॲडव्होकेट हायकोर्ट ),

शॉप नं.२, प्लॉट नं.५६, आर.एस्.सी.२०, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७

E-mail: adv.priyanka611217@gmail.com / Mobile: 8369526096 स्थळ : वसई. पालघर, महाराष्ट दिनांक : ११/११/२०२४

#### हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

शाखा कार्यालय: कार्यालय क्र.बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३.

### स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी (ई-लिलाव) जाहीर सूचना

(सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९(१) अंतर्गत) होशन ॲन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फिनाशियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत धनको) यांच्यासह तारण अस

राद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेपतः कर्जदार आणि जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना/प्रतिनिधींन ोटीस देण्यात आली आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता सुरक्षित कर्जदाराकडे गहाण/शुरूक आकाररू महेत, ज्याचा <mark>हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सुर</mark>क्षित कर्जदार) च्या अधिकृत अधिकाऱ्याने ताबा घेतले आहे खाली नमूद केलेल्या कर्बदार, सह-कर्बदार किंवा जामीनदारांकडून थकवाकीच्या वसुलीसाठी विनाक ३० नोटहेंबर, २०२४ रोजी (ई-लिलाघाची तारीख) जसे आहे तसे, जसे आहे तसे आणि जे तेथे आहे विकले जाईल. आरक्षित मुल्य व इसारा रक्कम समाविष्ट मोहोरबंद लिकाका जाहीर लिलावात सहभागी होण्यासाठी हीरो हाऊसिंग फायनान्स नुष्य ५ क्या ५क्न जाम्बर माजस्य (राज्यान आक्रा) लिमिटेडच्या अधिकृत अधिकृत अधिकायके १९ नोवहँबर, २०१४ रोजी सार्थ-५.०व्या. पर्यंत किया त्यापूर्यी राख्या कार्यालयः कार्यालय क्र.बी–३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र–४००७०३ येथे सादर केला जाईल

कर्ज खाते	कर्जदार/सह-कर्जदार/	मागणी सूचना	ताबा प्रकार	आरक्षित मुल्य
क्र.	जामिनदार/कावदेशी वारस/	दिनांक	(रचनात्मक/	इसारा रक्कम
	कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	रक्कम दिनांक	वास्तविक)	
HHFMUMHOU	सुकेश ए. गुप्ता,	30.99.7079,	वास्तविक	स्.५,००,०००/-
200 0000 8551	ममता सुकेश गुप्ता	११.११.२०२४ रोजी		<b>হ.५०,०००/</b> -
		रू. १३,७२,०७२/-		

मालमत्तेचे वर्णन: अपार्टमेंट क्र.३०४, क्षेत्रफळ २४०.२५ चौ.फु. अर्थात २२.३२ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, ३ मजला दमारत क ३ विंग ए टार्डप मीश्ए राधा रेमिडेन्मी नामे मान्य एफएमध्याय क्षेत्रफळ ११०४३ ११ चौ.मी. अर्थात (बिल्टअप क्षेत्र), इमारत क्र.०३, ए विंग, टाईप सी१ए, क्षेत्रफळ सुमारे ५५८.५९ चौ.मी. व बी विंग, टाईप ए-१ समाविष्ट क्षेत्रफळ सुमारे ६०६.३९ चौ.मी., सी विंग, टाईप सीश्बी समाविष्ट क्षेत्रफळ सुमारे ५७८.१३ चौ.मी., गट/सर्क्हें क्र.२०<sup>7</sup>१ व २०/३, महसूल गाव नागझरी, ता. व जि. पालघर–४०१५०१ येथील जागेचे सर्व भाग व खंड. उत्तर: आतील स्स्ता; पुर्व: इमारत क्र.४; दक्षिण: मोकळी जागा; पश्चिम:

HHFMUMHOU20000006720 & HHFMUMIPL20000006783	जैस्वाल, मिनादेवी	१८.११.२०२२, ११.११.२०२४ रोजी इ.१८,०३,४३९/-		ह. ५,००,०००/- ह.५०,०००/-
पानपनेने बानिः आर्योर ब	१०० भोजान्य २५४	s जो प्र /क्राफेंट	धोन ) अर्थान	: २२ ८२ <del>चौ</del> मी

भारतभावा दाणान: अभारत्मर क्र.२०४२, कात्रभळ १४४५.३ चा.कु. काभर क्षत्र) अबात १२.८४ चा.मा. + बाल्कर्ती/टेरेस ७०.४० चौ.कु. (कार्येट अंग्रेज) अर्थात ६.५५ चौ.मी., एकूण क्षेत्रफळ ३४६.०३ चौ.कु. (कार्येट क्षेत्र) अर्थात २९.३७ चौ.मी., १ला मजला, बी बिंग, इमारत क्र.३, टाईप ए१, राघा रेसिडेन्सी नामे, गट/सर्व्हे क्र.२०/१ व २०/३, महसूल गाव नागझरी, ता. व जि. पालघर, ग्रामपंचायत नागझरीच्य मयदित आणि उपनिबंधक पालघर, महाराष्ट्र येथील जागेचे सर्व भाग व खंड. उत्तर: आतील रस्ता: पूर्व: इमारत क्र.४; **वश्चिण:** मोकळी जागा; **पश्चिम:** बंगला.

नेयम व अटी: ई-लिलाव https://sarfaesi.auctiontiger.net पोर्टलद्वारे ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी लिलावाची तारीख) दु.२.००वा. नंतर प्रत्येकी १० मिनिटांच्या मर्यादित विस्तारासह होईर

इच्छुक खरेदीदार/बोलिदारांनी मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली/निविदा वर नमूद केल्याप्रम हीरों हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या बाजूने डिमांड ड्राफ्ट/आस्टीजीएस/एनईएफटीद्वारे इसारा रक्कमेसह देय त्सतील. डिमांड ड्राफ्ट लिलावानंतर अयशस्वी बोलीदारांना परत केले जातील.

ई-<mark>लिलावाच्या नियम व अटी: १) ई-</mark>लिलाव जसे आहे जेथे आहे. जसे आहे जे आहे आणि कोणत्याही रेणामाशिवाय या आधारावर ऑनलाईन संचालित केले जाईल. २) बोली वाढीची रक्कम रु.१५,०००/ रुपये पंधरा हजार फक्त) असेल. ३) ई-लिलाव मे. ई-प्रॉक्युरमेन्ट टेक्नॉलॉजिस लि. (हेल्प लाई क्र.०७९६१२००५७६/५४४/५९४/५९६/५३१/५८३/५६९. ६३५१८९६६४३ व र्ड-मेल support@auctiontiger.net/maulik.shrimali@auctiontiger.net) मार्फत त्यांच्या https:// sarfaesi.auctiontiger.net वेबपोर्टलवर संचालित केले जाईल. ४) प्रतिभुत धनकोच्या माहितीने भिभारनावत स्वतंत्र चौकशी करारवी. त्यांच्या बोली सादर करण्यापुर्वी मालमत्तेला नाथक दावा/अधिकार देयके जाणन च्यावे आणि हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांचे कोणतेही प्रस्ततीकरण वचनबद्धता वे नाही. ५) प्राधिकृत अधिकारी/प्रतिभुत धनको हे अन्य तृतीयपक्षकार दावा/अधिकार/हक यानावत जनावदा असणार नाही. सिक्युरीटायब्रेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेटस् ॲन्ड एनफोसेमेन्ट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये विहित नियम/अटीनुसार विक्री केली जाईल. ई-लिलावाच्या इतर नेयम व अटी पुढील वेबसाईटवर आहेत: www.herohousingfinance.com. ६) श्री. प्रथमेश तापसे / prathmesh.tapase@herohfl.com / ९८९२२०६१५ आणि शेखर सिंग/ ९७१९५२२७५/shekhar.singh@herohfl.com यांना मालमत्ता तपशील व भेटीकरिता संपर्क करावा. ७) संभाव्य बोलीदार २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी स.११.०० ते वु.२.०० दरम्यान पूर्व भेटीसह मालमत्तेच

## कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना १५ दिवसांची विक्री सुचना

वरील उल्लेखित कर्जदार/तारणकर्ता/जामीनदारांनी याद्वारे कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम लिलावाच्या तारखेपूर्वी व्याज आणि खर्चासह जमा करावे, असे न झाल्यास मालमत्तेचा लिलाव केल जाईल आणि शिल्लक थर्कवाकी, जर असेल तर, तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी, कृपया दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या https:// uat.herohomefinance.in/hero\_housing/other-notice हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड तिभत धनको) वेबसाइटवर म्हणजे www.herohousingfinance.com

रीरो राकसिंग फायजान्य लिमिटेडकरिता पाधिकत अधिकारी विनांक: १३.११.२०२४ ठिकाण: ठाणे श्री. पवन कुमार, मोबा.:९६६४२०५५५१, ईमेल: assetdisposal@herohfl.com

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that my clients are negotiating to Purchase a Flat No. 1102 on 11th Floor, A-Wing along with one car parking space no. 36, 2nd podium floor of the building known as "SHREEJI TOWER" of JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD.", Mandpeshwar Road, Borivali (West), Mumbai - 400 092, from MR. CHANDULAI LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL.

irsuant to an Agreement for Sale executed somewhere before 2nd December, 197 MESSRS STERLING CONSTRUCTION CO. had sold the Flat No. B-306, on 3" Floor in the building known as "JAY SHRINATH", S.V.P. Road, Borivali (West), Mumbai: 400 092 to SHRILAXMIDAS NATHALAL CHHATRALA

Whereas LATE SHRI LAXMIDAS NATHALAL CHHATRALA died intestate on 04-06-1995 and his wife LATE SMT. UJJAMBEN LAXMIDAS CHHATRALA also died intestate on 10-03-2001. And thus LATE SHRI LAXMIDAS NATHALAL CHHATRALA left behind hir nly Three living legal heirs and legal representative for the above said Flat: 1) Mi AMRUTLAL LAXMIDAS PATEL ALIAS CHHATRALA, 2) MR. DHIRAJLAL LAXMIDAS CHHATRALA, and 3) MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL.

ereas on the basis of application made by MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL for the membership of the above said flat after LATE SHRI LAXMIDAS NATHALAL CHHATRALA to the society and the society had accepted the ame and recorded MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL nam the share certificate vide dated 15-08-2002

And then the JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD. had gone unde redevelopment of the society.

Pursuant to TRIPARTITE AGREEMENT dated 25th January, 2022 JAY SHRINATH CO-OP. HSG, SOC. LTD. and M/S. K. MEHTA & CO. had allotted a newly constructed Flat No. 1102 on 11<sup>th</sup> Floor, A-Wing along with one car parking space no. 36, 2<sup>tot</sup> podium floor in the uilding known as "SHREEJI TOWER" of "JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD." Mandpeshwar Road, Borivali (West), Mumbai: 400 092 to MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL in lieu of the above said old Flat No. B-306 on 3" Floor in the building known as "JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD.", S.V.P. Road, Borival West), Mumbai: 400 092 and the said TRIPARTITE AGREEMENT was registered on 27 01-2022 under document no. BRL5 -1357 -2022.

As there were No legal documents have been executed between the Legal heirs of LATE SHRI LAXMIDAS NATHALAL CHHATRALA for the membership of MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL, thus to regularize the nembership MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL all the lega neirs of Deceased Members LATE SHRI LAXMIDAS NATHALAL CHHATRALA have xecuted a fresh Release Deed of Flat No. B-306 on 3<sup>rd</sup> Floor

Pursuant to a Release Deed dated 31th day of October, 2024 made between legal heirs of LATE SHRI LAXMIDAS NATHALAL CHHATRALA i.e. 1) MR. AMRUTLAL LAXMIDAS PATEL ALIAS CHHATRALA. 2) MR. DHIRAJLAL LAXMIDAS CHHATRALA and MR CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL, the leased their respective shares in favour of Releasee MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL, of LATE SHRI LAXMIDAS NATHALAL CHHATRALA'S 100% shares in the above said Old Flat No. B-306 on 3<sup>rd</sup> Floor and also agreed that newl llotted Flat No. 1102 on 11th Floor, A-Wing along with one car parking space no. 36, podium floor in the newly constructed building known as "SHREEJI TOWER" of "JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD.", to MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL in lieu of the above said old Flat No. B-306 on 3rd Floor through the above said TRIPARTITE AGREEMENT dated 25th January, 2024 is valid and subsisting. And the said Deed of Release was registered along with Affidavit in the Office of Sub-Registra of Assurances, Borivali-5 under Šerial No. BRL5 - 18775 - 2024 dated 07-11-2024.

All Persons, Banks or Financial Institution having any claim/objection with regards to the above referred old Flat No. B-306, on 3rd Floor, or newly allotted Flat No. 1102 on 11th Floor, A-Wing along with one car parking space no. 36, 2<sup>rd</sup> podium floor by way of legal heirship ownership, mortgage, lien, tenancy or otherwise howsoever or any part thereof are hereby required to give intimation thereof alongwith documentary evidence in support thereo within 15 days from the date of Publication hereof either by hand delivery against prope written acknowledgment of the undersigned or by Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, 704, K L Accolade, TPS-III, 5" Roac Santacruz (East), Mumbai: 400 055. In default of all such claims it shall be deemed to have een waived and my client may proceed for the purchase of the above said Flat No. 1102 on 11th Floor, A-Wing along with one car parking space no. 36, 2th podium floor of the building known as "SHREEJI TOWER" of JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD." Mandpeshwar Road, Borivali (West), Mumbai: 400 092 on the basis of the title of above aid Flat free from all encumbrances.

> MRS. MANISHA M. KOTHARI Advocate High Cour

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. वालचंद खेमचंद गौदानी व माझे अशील श्री. किरीट वालचंद गोदानी हे फ्लॉट क्र.४०२ (पर्वीचे फ्लॉट क्र. -हणून ज्ञात), ४था मजला, ताश्कंत प्रिमायसेस को ऑपरेटिव्ह सोसायटी लि., ८१, २री खेतवाडी लेन, वर्पा गरत, मुंबई-४००००४ येथील जागेचे सह-मालक होते . या नावे अ.क्र.३६ ते ४० अंतर्गत भागप्र क्र.८ आहे, जे त्यांनी श्री. सुधिर बाबुलाल शाह व श्री. सचिन सुधिर शाह यांच्याकडून दिनांक ०२.०६.१९९९ रोजीच्या विक्री करारनामानुसार संयुक्तपणे खरेदी केले होते. सदर श्री. वालचंदखेमचंद गौदानी यांचे २४.०९.२०२३ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती केशरबेन बालचंद गोदानी (पत्नी), श्री. दिपेश बालचंद गोदानी श्री. किरीट वालचंद गोदानी (दोन मुले) व राजेश्री नरत जैन व संगिता यशवंत दानी (दोन विवाहीत मुली) हे **हायदेशीर वारसदार असून मालक म्हणून** सदर

अधिकार आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व, तारण अधिकार वारसाहक दत्यादी स्वरूपात काही दावा किंव अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर गवश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाश ारखेपासून १४ विवसांत कळवावे. अन्यशा अशा व्यक्तीं त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल. ठिकाण: मुंबई दिनांक: १३.११.२०२४

ल्टबाबत त्यांचे ५०% शेअर्सचा वापर, प्राप्त व वार

रमेश चंद्रा तिवा (चकील उच्च न्यायालय, मुंबई) ार्यालय: १२९, ए-विंग, आफ्ली एकता कोहोसोलि., लिला हॉटेलजबळ, नवपाडा, मरोळ नाक अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९

# **SBI** भारतीय स्टेट बैंक गृहकर्ज केंद्र, ठाणे, दोस्ती पिनाकल, गेट क्र.३, रोड क्र.२२, वागळे इंड. इस्टेट, ठाणे-४००६०४.

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार स्नेहा अनिल कसबे व अविश अनिल कसबे, शिव गर्जना सोसायटी, चाळ क्र.४, खोली १, लक्ष्मी नगर, चिकनघर महामार्ग, एच पी गॅस गोडाऊनच्या मागे. कल्याण पश्चिम-४२१३०१. स्नेहा अनिल कसबे, अंबमे फिनट्रेड इंडिया लि., तुलसी चेंबर्स, कार्यालय क्र.५०१, ५वा मजला, तीन पेट्रोल पंप, ठाणे-४००६०२. अविश अनिल कसबे, रिया ट्रॅक्ल ऑण्ड ट्रर्स इंडिया प्रा.लि., २३७, गुलाव इमारत, पी डी मेलो रोड, मुंबई-४००००१. गृहकर्ज खाते क.४१७६७९७७८५२, ४१७८२९१३९१३ यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुदल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते १८.१०.२०२४ रोजी नॉन-परफॉर्मिंग नार्व अन्य प्रत्याचार प्रत्याचार प्रत्याचार प्रत्याचार प्रत्याचार प्रत्याचार प्रत्याचार प्रत्याचार प्रत्याचार अ असेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिम्युरिटीयझेशन अन्त रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियट ऑसेटस् ऑन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्य अतिम ज्ञात पत्यावर ०६.१९.२०२४ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: ०६.११.२०२४ रोजी देय रक्कम रू.२७,००,५०५.०० (रुपये सत्तावीस लाख पाचशे पाच फक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी.

सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लाग असल्यास) यांना येथे कळविण्यात येत आहे की. सबर सचना प्रकाशन तासवेपासन ६० विवसात थकबार्क रक्कम जमा करावी. अन्यथा सिस्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्गियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्यये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत *पालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपल*ब्ध आहे.

स्थावर मालमचेचे वर्णन

फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, डी विंग, वीपाली रेसिडेन्सी, सर्व्हे क्र.८४, हिस्सा क्र.१, खारवाई, बदलापूर अंबरनाथ, ठाणे–४२१५०३. (स्नेद्रा अनिल कसबे व अविश अनिल कसबे यांच्या मालकीची मालमत्ता नोंदणी क्र.युएचएन४-२४४२

२०२३ दिनांक २७.०२.२०२३) दिनांक: १२.११.२०२४, ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिय

## [POINT]

### वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेड

(सीआयएन:एल७४९००एमएच२००८पीएलसी५८२८६९) नोंदणीकृत कार्यालयः इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, टी-७६२, टॉवर-७, ६वा मजला, वाशी, नवी मुंबई-४००७०३

दूर.:+९५(२२) ६६८७३८००, फॅक्स:+९५(२२) ६६८७३८८९, ई-मेल: investor@1point1.in, वेबसाईट: www.1point1.in ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त) संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेले ६ महिने तपशील \$0.09.23 30.09.28 30.09.23 30.09.28 34.03.28 30.08.28 अने खापरिक्षित अने खापरिक्षित अने खापरिक्षित अने खापरिक्षित अलेखापरिक्षित ले खापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक EX02.26 ६२१३.६७ 8808.32 १२६१४.८४ ७९७४.९१ १७५१५.९७ आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व) 223 to . 0 E ९४६.१३ 637.96 2063.88 १२९२.0७ 3074.80 करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व) ११३७.०६ 632.96 २०८३.१९ १२९२.0७ 3075.80 ९४६.१३ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादातम्ब आणि /किंवा विशेष माधारण बावनंतर) 636.38 ७६०.४२ ५९२.७६ १५९८.७३ 64.38 २१३८.१५ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) ८१४.३९ હિન્દ્ર.૪૯ १५६८.८४ ८६४.२३ २१२६.८८ समभाग भांडवल ४२७१.७७ राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळ्न) 9893.83 उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी) १.0६ सौमिकत 0.58 १.0६

३० सप्टेंबर, २०२४ राजी सपलेल्या तिमाही व अर्थवर्षाकरीता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल								
			संपलेली तिमाही			संपलेले ६ महिने		
अ.		३०.०९.२४	३०.०६.२४	३०.०९.२३	३०.०९.२४	३०.०९.२३	३५.०३.२४	
क्र.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षत	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
۹.	करपुर्व नफा	४९९९.८८	४८८५.१९	४१०१.३२	९८८५.०७	८१२४.४६	१६५९६.८०	
۲.		९६८.७९	७५८.९२	८३३.७५	१७२७.७१	१४४३.१६	३१००.८४	
۲.		७१४.९६	६०३.८०	५९५.१५	१३१८.७६	१०२५.४६	२२३७.७१	

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२.५१.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. २ सेवी (लिस्टिंग ऑल्जिगेशन्स ॲंग्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेयुलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेर्ली वित्तीय निष्कषचि सबिस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेडकरिता ठिकाण: नवी मुंबई अक्षय छाबा दिनांकः ५२.५५.२०२४ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

इक्वीटास स्मॉल फायनान्स बॅक लि. equitas bank (पुर्वीची इक्वीटास फायनान्स लि.)

नोंदणीकृत कार्यालय : क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलाई, चेन्नई, तामिळनाडू-६००००२. मागणी सूचना - सरकायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

वेथे सचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदारांनी इक्वीटास हौसिंग फायनान्स लिमिटेड (ईएचएफएल)/इक्वीटास फायनान्स **लिमिटेंड (ईएफएल)/इक्कीटास रमॉल फायनान्स बँक लिमिटेड (ईएसएफबी)** यांच्याकडून कर्ज घेतले आहे. सदर कर्जदार यांनी यांच्या कर्ज खात्याची रक्कम व हफ्ते भरणा करण्यात कसूर केली आहे, म्हणून आरबीआयद्वारे वितरीत मार्गदर्शनानुसार त्यांचे कर्ज खाते **गॅन-परफॉर्मिंग** ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. प्रतिभृत मालमत्ता, कर्ज व तारखेला देय एकूण थकबाकी रकमेचे तपशील खाली नमुद केले आहे. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सुचित करऱ्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकारी हे खालील स्वाक्षरीकर्ता असून प्रतिभूत धनकोंच्या वतीने सरफायसी कायदा २००२ च्या तरतुदीअंतर्गत खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाई प्रारंभ केली आहे भाणि सदर मालमत्तेसह व्यवहार करू नये, सदर सूनचेपासून **६० (साठ) दिवसांत** त्यांच्या नावा समोर नमुद थकबाकी र**क्**रम जमा न क्ल्यास खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून मालमत्तेचा ताबा घेऊन विक्री करण्यासह सरफायसी कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) अन्वये एक किंवा अधिक अधिकारांचा वापर केला जाईल

९५७ । पत्ना जाविष्य जाविष्याराचा वा १९	नगरा। नार्राः	
कर्जवारांचे/जामिनवारांचे	मागणी सूचना	प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन
नाव (शाखेचेनाव)	दिनांक व रक्षम	(स्थावर मालमत्ता)
शाखा: लोणावळा	99.90.2028	श्री. खंडू शितोले यांच्या मालकीची असलेले ग्रामपंचायत मिळकत क्र.९८, क्षेत्रफळ ७७.०५
कर्जक.: SELONVL0383251	व	चौ.मी. अर्थात ८२९ चौ.फु., मु. गोही, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, ग्रुप ग्रामपंचायत
कर्जवार: श्री. नाना जनार्धन पाटील	२५१०१२	खारिवलीच्या मर्यादेत असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग किंवा खंड. चतुसिमा: पुर्व: रस्ता; पश्चिम:
सह—कर्जदार: श्रीमती कल्पना नाना पाटील		तुलशिदास नारायण शितोले यांची मालमत्ता. उपनिबंधक जिल्हा व नोंदणी जिल्हा
देनांक: १३.११.२०२४, ठिकाण: राय	 गड	प्राधिकत अधिकारी, इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

#### **® MANAPPURAM** HOME

मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड (पुर्वीची मनप्पुरम होम फायनान्स प्रा.लि.)

मी.आसएन: सह५ ९२ उत्तेमल २०१०पीएलमी ०३९ १७९ युनिट ३०१-३१५, ३रा मजला, ए विंग, कनाकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३.

#### ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट °(ॲक्ट) २००२ (५४, २००२) अंतर्गत मनणुरम होम फायनान्स लिमिटेड (एमएएचओएफआयएन) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इटोस्ट (एमफोसीनेट) रूल्स, २००२ च्य नेयम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूद्रप्रमाणे मागणी सूचना वितारत केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचन प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमुद्द केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकरवाँनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता °(ॲवट) सदर अधिनियमाच्या निव्यम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमतेचा **सांकेतिक ताबा** घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर माल्यनतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेडकडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे.

क्रि.	ऋणखात/शाखा	प्रातमूत मालमत्तच वणन	व थकबाका रक्कम	ादनाक	
१	साक्षी समिर गडादे, समिर	एस.ज्ञ.२९ व ३०, घर क्र.४५१, मौजे पाडावे, रत्नागिरी, पाडावे, तालुका गुहाघर, पी.ओ.	२३.०८.२०२४ व	06.99.7078	
	विद्याधर गडादे/	पाडावे, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र-४१५६१३. पुर्व: एस.क्र.२९, हिस्सा क्र.२७/एस.क्र.३०,	रू.५५७३२९/-		
	MHL00430011080/	सर्व्हें क्र.८१ए१, ए२; पश्चिम: एस.क्र.२९, हिस्सा क्र.४३/एस.क्र.३०, हिस्सा क्र.५५; वृक्षिण:	· '		
	रत्नागिरी	एस.क्र.२९, रस्ता पाथवे/एस.क्र.३०, रस्ता पाथवे, उत्तर: एस.क्र.२९, हिस्सा क्र.४५/एस.क्र.३०,			
		हिस्सा क्र.३० व ५६.			
दिनां	कः १३.११.२०२४. ठिव	नाण: मंबर्ड सही/- प्राधिकत अधिकारी.	मनप्परम होम फायन	ान्स लिमिटेड	

ज्यावर हित केले आहे याबाबत



कर्जदार/सह-कर्जदार/

## ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयर्गः एल ३३५ २५एमर्ग्य ५८.९पीएलती० ५५९५० नोंदणीकृत कार्यालयः के–५६, एमआयडीली इंडल्ट्रियल एरिया, तारापूर, वोईतर, जिल्हा पालघर, महाराष्ट्र–४०५५०६. दूर.क.:९५–२२–६६६३५४५६, फॅक्स क.:९५–२२–६६६३५४६०, देवसाईट:www.aurolabs.com, ई–मेल:auro@aurolabs.com ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)		
तपशील	संपलेली तिमा ही ३०.०९.२४ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२३ अलेखापरिक्षित	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२४ अलेखापरिक्षित	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२३ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२४ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३४०.९१	4302.84	933.23	२४२७.६६	4413.81	
कालायधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपयादात्मक आणि/किंया						
विशेप लाधारण वावपूर्व)	४७.८५	२७२.६६	986.88	३७०.६९	9038.40	
कस्पूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा						
विशेप लाधारण वावनंतर)	४७.८५	२७२.६६	98८.88	३७०.६९	9038.40	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा						
विशेप लाधारण वावनंतर)	34.69	१९६.८५	999.06	२६७.५६	७७९.२५	
कालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकप नफा/(तोटा)						
(करानंतर) आणि इतर सर्वकप उत्पन्न (करानंतर))	<b>६५.६०</b>	480.34	980.60	२८५.५३	ረኅኅ. ३४	
त्रमभाग भांड्यल	६२३.२५	६२३.२५	६२३.२५	६२३.२५	६२३.२५	
राखीय (मागील लेखायर्पाच्या ताळेयंद पत्रकानुसार पुनर्मुल्यांकित राखीय वगळून)	-	-	-	-	३५७२.६०	
उत्पन्न प्रतिभाग (द.मू. रू.५०/- प्रत्येकी)						
५. मूळ २. सोमिक्रत	0.40	3.48	9.00	४.२९	42.40	
२. सामिकृत	0.40	3.48	9.0८	४.२९	42.40	

- .. ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्थवर्षाकरिता बरील अलेखापरिक्षित वितीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १९.१९.२०२४
- रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. राजा कारणा वर्ताम् नव्यान्य नाम पाना पाना पाना पाना पाना वर्ताम्य वर्ताम्य वर्ताम्य वर्ताम्य वर्ताम्य वर्ताम्य सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्प्लोजर क्षिणसर्पेट्स) रेयुलेयान २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३०.०९,२०२४ रोजी संगलेल्य तिमाही व अर्थवर्षाकारेता त्रैमासिक वित्तीय निच्कर्याचे संविस्तर नमुन्यातील उत्तारा आहे. त्रैमासिक वित्तीय निच्कर्याचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.aurolabs.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करित ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड सही/

ठिकाण: मंबर्ड विनांक: ११.११.२०२४

(सिद्धार्थ देवराह) पर्णावेळ संचालव डीआयएन:००२३०७९६

मागणी सूचना दिनांक